

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक ९ मार्च, २०२२
(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) शनिवार, दिनांक ५ मार्च, २०२२ रोजीची तारांकित प्रश्नोत्तरांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) गृह मंत्री : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा सेहेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) जलसंपदा मंत्री : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे सन २०१६-२०१७ व सन २०१७-२०१८ चे अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(३) ग्रामविकास मंत्री : (क) सन २०१८-२०१९ चा महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या लेख्यावरील अड्डेचाळीसावा लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ख) सन २०१९-२०२० चे ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/ पालघर/ नाशिक/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ सातारा/ सांगली/ सोलापूर/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ जालना/ परभणी/ हिंगोली/ बीड/ नांदेड/ उस्मानाबाद/ लातूर/ अमरावती/ अकोला/ वाशिम/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर व गडचिरोली या ३४

जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(४) गृहनिर्माण मंत्री : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, मुंबई प्राधिकरणाचे सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ चे वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.

तीन : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये)

चार : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(१) श्री. चंद्रकांत नवघरे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"सन २०१८-२०१९ यावर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मौजे रुखी (ता.वसमत, जि.हिंगोली) या गावातील नॅशनल रोड ते रुखी अंतर्गत रस्ता करण्यात येणे, परंतु, केवळ २ वर्षांच्या कालावधीत संपूर्ण रस्ता उखडला जाऊन सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये उघडकीस येणे, कंत्राटदाराने या रस्त्याच्या बांधकामाकरीता अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून अपघात होऊन नागरिकांच्या जीवितेचे व मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येणे, उक्त रस्त्यावर शासनाने करोडो रुपये खर्च करूनही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे सदरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी रुखी ग्रामस्थांनी व मा.स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे दिनांक २८ फेब्रुवारी, २०२१ च्या निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे निदर्शनास येणे, परिणामी शासनाचा करोडो रुपयांचा खर्च होऊनही अल्पावधीत सदर रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरीकांना व वाहनचालकांना होत असलेला त्रास, त्यामुळे तेथील जनतेमध्ये निर्माण झालेले असंतोषाचे वातावरण, सबब निकृष्ट रस्ता बांधकामात सामील असणाऱ्या अधिकारी व संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करून सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता व त्याबाबत शासनाची प्रतिक्रिया."

(२) कॅप्टन आर. तमिल सेल्वन, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"आशिया खंडामधील मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास गेल्या १६ वर्षांपासून रखडलेला असणे, धारावी येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाकरिता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल २५ पेक्षा जास्त निविदा

निघूनही धारावीचा पुनर्विकास रखडला असणे, यामुळेच कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा फैलाव मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत धारावीमध्ये दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणे, मागील १६ वर्षांत सुमारे ३१ कोटी खर्च होऊनही धारावी विकासाचे कंत्राट रद्द झाल्यामुळे नव्याने निविदा मागविण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार असणे, निवासी इमारती तसेच झोपडपट्ट्यांची दुरावस्था झाल्यामुळे स्थानिक रहिवासी जीव मुठीत घेऊन तेथे राहत असणे, त्याचबरोबर सदर ठिकाणी छोटे-मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय मोडकळीस आलेल्या जुन्या गाळयामध्ये करित असणे, स्थानिक रहिवासी व व्यावसायिक यांना इच्छा असून देखील खाजगी विकासकामार्फत आपल्या निवासी सोसायटीचा पुनर्विकास स्वतः करणे शक्य नसणे, सदर रखडलेला पुनर्विकास तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (३) सर्वश्री. राजेश एकडे, अमित झनक, बळवंत वानखेडे, विकास ठाकरे, अॅड. आकाश फुंडकर, सर्वश्री. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड (ता.मलकापुर जि.बुलढाणा) येथील बॅन्जो केमिकल कंपनी अनेक वर्षांपासून सुरु असणे, सदर केमिकल कंपनी मधील दूषित रसायनयुक्त पाणी टँकरद्वारे शेतजमीन परिसरात व तलावात सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या कसदार शेतजमिनी खराब होऊन नापीक होत असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी उपविभागीय महसूल अधिकारी यांचेकडे तक्रार करणे, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता माती परीक्षण अहवालामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी शेतीयोग्य नसल्याचे निष्पन्न होणे, शेतजमिनी रसायनयुक्त पाण्यामुळे नापीक करणाऱ्या कंपनीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी करणे, वारंवार तक्रारी करूनही याप्रकरणी कोणतीही कारवाई न होणे, यामध्ये कंपनी व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया."

पाच : शासकीय विधेयके :

- (अ) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. देवेंद्र फडणवीस, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहुल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक १ - मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. देवेंद्र फडणवीस, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. संजय केळकर, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहुल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ब) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०० अन्वये राज्यपालांच्या अधिसंमतीसाठी पाठविण्यात आलेले व राज्यपालांनी फेरविचारार्थ परत पाठविलेले सन २०२१ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९- महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२१ मधील खंड २२ बाबत म.वि.स.नियम १५३ अन्वये फेरविचार करणे :-

- (क) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक २ — मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

- (ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४ — मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४ — मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. देवेंद्र फडणवीस, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४ — मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. संजय केळकर, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वस्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहुल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वस्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(मंगळवार, दिनांक ८ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

सहा : सर्वश्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार, अॅड.आशिष शेलार, सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, श्रीमती माधुरी मिसाळ, सर्वश्री रणधीर सावरकर, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर-पाटील, नितेश राणे, अतुल भातखळकर, डॉ.संजय कुटे, सर्वश्री गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, योगेश सागर, सुभाष देशमुख, राम कदम, डॉ.सुरेश खाडे, सर्वश्री अमित साटम, सुनिल राणे, सर्वश्रीमती श्वेता महाले, देवयानी फरांदे, मनिषा चौधरी, सर्वश्री हरिभाऊ बागडे, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.राहुल आहेर, सर्वश्री समिर कुणावार, मोहन मते, डॉ.देवराव होळी, श्री समीर मेघे, डॉ.भारती लव्हेकर, सर्वश्रीमती नमिता मुंदडा, सीमा हिरे, मोनिका राजळे, सर्वश्री सिध्दार्थ शिरोळे, राम सातपुते, श्रीमती विद्या ठाकूर, अॅड. पराग अळवणी, सर्वश्री संजय केळकर, किसन कथोरे, प्रशांत ठाकूर, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, सुनिल कांबळे, अभिमन्यू पवार, सचिन कल्याण-शेट्टी, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह भोसले, श्रीमती मंदा म्हात्रे, अॅड. आकाश फुंडकर, सर्वश्री हरिष पिंपळे, दादाराव केचे, टेकचंद सावरकर, प्रा. डॉ. अशोक उडके, श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, सर्वश्री किर्तीकुमार भांगडीया, मदन येरावार, नारायण कुचे, प्रशांत बंब, कॅ. आर तमिल सेल्वन, अॅड.राहुल कुल, सर्वश्री भिमराव तापकीर, कालीदास कोळंबकर, डॉ.विजयकुमार गावित, सर्वश्री

प्रकाश भारसाकळे, राजेंद्र पाटणी, अॅड राहुल नावेंकर, सर्वश्री विजयकुमार देशमुख, कृष्णा गजबे, तानाजी मुटकुळे, राजेश पवार, संतोष दानवे, रविंद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, अतुल सावे, पराग शाह, समाधान आवताडे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, मिहिर कोटेचा, गणपत गायकवाड, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (मंत्र्यांचे उत्तर)

"१९९३ चा बॉम्बस्फोट व २००८ मधील मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे आघात अद्यापही विसरले नसताना, दिवसाढवळ्या खून, बलात्कार, चोऱ्या, दरोड्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना त्यावर कोणताही मार्ग न काढता भ्रष्टाचार्यांना संरक्षण दिल्यामुळे राज्यातील कोट्यवधी जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील उडालेला विश्वास, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदिनी ५०० नागरिकांपेक्षा अधिकची गर्दी जमवल्यामुळे हजारो शिवभक्तांवर दाखल झालेले गुन्हे व त्याचवेळेस सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या पत्रकार परिषदेत १५०० नागरीक उपस्थित असताना एकाही व्यक्तीवर दाखल न झालेले गुन्हे, कायद्याचा वापर स्वतःच्या सोयीने केल्याने कोट्यवधी शिवभक्तांमध्ये पसरलेला असंतोष, लोकप्रतिनिधींना गुंडांकडून मिळत असलेल्या धमक्या, राजकीय हस्तक्षेपामुळे बड्या राजकीय नेत्यांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासात आलेली शिथिलता, हत्या, अपहरण, दरोडे, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यात आलेले अपयश, मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील गुन्ह्यात झालेली वाढ, सायबर हल्ल्यांना व गुन्ह्यांना रोखण्यात आलेले अपयश, अंमली पदार्थ, गुटखा व्यापार, जुगार, मटका या अवैध धंद्यात झालेली अपरिमित वाढ, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासातील संथगती, डान्सबार, पब, डिस्कोथेक, ऑनलाइन गेमिंग, विशेषतः ऑनलाईन लॉटरीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आलेले अपयश, त्यांच्या चालकांना मिळणारे अभय, पोलिसांवर पडणारा ताण व पोलिसांच्या मागण्यांकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, वाळूमाफिया व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात करावयाच्या कारवाईत आलेली शिथिलता, मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले व त्यांच्यात वाढलेली असुरक्षिततेची भावना, राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर सूडबुद्धीने होणारी कारवाई, राज्याची कायदा व सुव्यवस्था कोलमडल्यामुळे गोरगरीब जनता, महिला व सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेले असुरक्षिततेचे व असंतोषाचे वातावरण तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील संप मिटवण्यात सरकारला आलेले अपयश, शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, मा. न्यायालयाने सरकारवर ओढलेले ताशेरे, संपामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना होत असलेला असह्य त्रास, एसटी कर्मचारी व कुटुंबियांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण तसेच सरकारच्या उदासिनतेमुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द होणे, इतर मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असणे, अहवाल

फेटाळत असताना न्यायालयाने सांख्यिकी अभ्यास आणि संशोधनाविनाच अंतरिम अहवाल तयार केला असल्याचे, अहवालात इतर मागासवर्गीयांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधित्वाची माहिती नसल्याचे तसेच कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही स्पष्टता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले असणे तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला व राज्य सरकारला दिलेले असणे, सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण गमावण्याची आलेली वेळ, सुरुवातीपासूनच सरकारी उदासीनतेमुळे मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात व आयोगाला कर्मचारी व निधी देण्यात सरकार कडून होणारी टाळाटाळ, मराठा, ओबीसी समाजासाठी केलेल्या घोषणांची दोन वर्षात न झालेली अंमलबजावणी. यामुळे या दोन्ही समाजात शासनाबद्दल निर्माण झालेली तीव्र उद्रेकाची भावना, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारकडून कोणतीही कार्यवाही न होणे, संविधानानुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नसताना, मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नसताना मंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत सभागृहात केलेली घोषणा व परिणामी नागरिकात निर्माण झालेली संदिग्धतेची भावना तसेच टीईटी व अन्य स्पर्धा परीक्षेत झालेले घोटाळे, स्पर्धा परीक्षेसाठी सेवा पुरवठादार कंपन्यांची निवड करताना झालेल्या अनियमितता, परिणामी राज्यातील लाखो उमेदवारांची नोकरीची संधी हिरावल्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला असंतोष याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : ८ मार्च, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा